

Oriental Aromatics

Ref: OAL/BSE/NSE/09/2025-26

29th May, 2025

To
The Manager
Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroz Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai- 400 001
Scrip ID : OAL
Scrip Code: 500078

To
The Manager
Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra (East), Mumbai - 400 051
Symbol : OAL
Series : EQ

Sub: Submission of Newspaper publication of Audited Standalone and Consolidated Financial Results

Dear Sir/ Ma'am,

We are enclosing herewith copies of newspaper publication of Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2025, published on 28th May, 2025 in Financial Express (English) and on 29th May, 2025 in Loksatta (Marathi) which were considered and approved by the Board of Directors, in their meeting held on 27th May, 2025.

Kindly take the same on your record.

Thanking you.

For Oriental Aromatics Limited



Dharmil A. Bodani

Chairman & Managing Director

DIN: 00618333



Oriental Aromatics Ltd.

Registered Office 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Fort, Mumbai 400 001, India.

T +91-22-66556000 / 43214000 **F** +91-22-66556099 **E** oa@orientalaromatics.com **CIN** L17299MH1972PLC285731

www.orientalaromatics.com

Public Notice

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of **Bajaj Finserv Ltd.** having its Registered Office at Bajaj Auto Ltd Complex, Mumbai - Pune Road, Akurdi, Pune, Maharashtra, 411035 in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr. No.	Name Of Shareholder/s	Folio No.	Certificate Nos	Distinctive Nos	No Of Shares
1	Romila Chhimbi & Madhukar Chhimbi	CR 0000107	485156 CR 0000107	751969441-751970195 1548377171-1548377925	755

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s

Place: Mumbai
Date: 28.05.2025

Sd/-
Romila Madhukar Chhimbi

NESTLÉ INDIA LIMITED

(CIN: L15202DL1959PLC003786)

Regd. Office: 100/ 101, World Trade Centre, Barakhamba Lane, New Delhi-110 001
Email: investor@in.nestle.com | Website: www.nestle.in | Ph: 011-23418891

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF LETTER OF CONFIRMATION / ENTITLEMENT LETTER

Notice is hereby given that the undermentioned share certificates containing shares of face value of Re. 1/- ("Shares"), have been reported lost to the Company. In absence of any claim lodged with the Company for these Shares: at its Registered office within 15 days from the date of this Notice, a Letter of Confirmation/ Entitlement Letter will be issued in lieu of undermentioned Shares:

Certificate No(s).	First/Sole Shareholder	Starting Distinctive No.	No. of Shares
1522	Sarita Mathur	963255661	1000
523	Sarita Bahadur	961658061	4680
698	Shipra Gaihotra	961952661	180
597	Rupkumari Govardhandas Daga	961778751	2750

The above information is also available on the website of the Company.

For Nestlé India Limited
Pramod Kumar Rai
Company Secretary

Date : 27-05-2025
Place : Gurugram

E-AUCTION SALE NOTICE

H&V ENGINEERING AND CONSTRUCTIONS PVT. LTD

(IN LIQUIDATION)

(CIN: U45400MH2012PTC230848)

Liquidator Address: 105, Lotus Business Park, Ram Baug Lane, Off S V Road, Malad (West), Mumbai – 400064 email: agirp03@gmail.com Phone 8976008479

Sale of Assets of the Corporate Debtor as a going concern through e-auction in accordance with Regulation 32(e), Regulation 32A, sub-regulation (1) of Regulation 33, and Schedule I of the IBBI (Liquidation Process) Regulations, 2016 by the Liquidator Mr. Anish Gupta appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench, vide order dated 8.02.2022 through e-auction platform <https://ibbi.baanknet.com>

Description of Assets	Reserve Price (Rs.)	EMD Amount (Rs.)	Bid Increment Value (Rs.)
Category A-Sale of Corporate Debtor as a Going Concern Date and Time of e-auction: 18 June 2025 at 11.00 AM to 12.00 Noon			
Sale of CD as a going concern consisting of the entire asset of the CD (excluding the residential flat already sold vide e-auction dated 02.08.2023 and excluding bank balance)	1,50,50,000/-	15,05,000/-	2,00,000/-
Category B-Sale of Immovable Assets (only if no bids are received from Asset Category A) Date and Time of e-auction: 18 June 2025 at 02.00 PM to 03.00 PM			
Lot No. 1 - Office at A-401, M.K. Plaza, Kasarvadavali, Near Hyper City Mall, Ghodbunder Road, Thane-400607	1,50,00,000/-	15,00,000/-	2,00,000/-

Notes to auction process:

- The e-auction under "Block B", will be held & Activated only if the e-auction under "BLOCK-A" fails.
- The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities.
- The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein details of the process and timelines for submission of eligibility documents, site visit, due diligence etc., are outlined. The said E-Auction Process Document will be available on the website of e-auction service provider E-BKray Listing and Auction Portal website-<https://ibbi.baanknet.com/auction-ibbi/home>.
- Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevant terms and conditions as prescribed in the E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest by 10-06-2025 in the manner prescribed in the E-Auction Process Document.
- The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/ cancel/modify/ terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof.
- Prospective bidder shall deposit the Earnest Money Deposit through the Baanknet auction platform on or before 16.06.2025.
- Prospective bidders shall submit an undertaking that they do not suffer from any ineligibility under section 29A of the Code to the extent applicable and that if found ineligible at any stage, the earnest money deposited shall be forfeited.

Date: 28.05.2025
Place: Mumbai

Sd/-
Anish Gupta
Liquidator – H&V Engineering and Constructions Pvt. Ltd.
IBBI Reg. No. IBBI/TPA-002/IP-N00285/2017-18/10843

Oriental Aromatics Ltd.

Regd. Office: 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Mumbai – 400 001.
CIN : L17299MH1972PLC285731

Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2025.

Sr.No	Particulars	₹ In Lakh (Except per share data)					
		Standalone			Consolidated		
		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
		31.03.2025	31.03.2025	31.03.2024	31.03.2025	31.03.2025	31.03.2024
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations (Net)	25,295.01	93,120.46	21,826.58	25,340.47	93,153.16	21,821.18
2.	Net Profit/Loss for the period (before tax)	1,127.07	6,192.70	1,424.07	365.57	4,760.76	1,411.13
3.	Net Profit/Loss for the period (after tax)	818.37	4,683.55	1,020.49	142.24	3,432.83	1,011.63
4.	Total Comprehensive Income for the period	737.59	4,594.26	1,015.11	62.24	3,344.32	1,010.29
5.	Paid-up Equity Share Capital (FV of Rs.5/- each)	1,682.68	1,682.68	1,682.68	1,682.68	1,682.68	1,682.68
6.	Earnings per Share (EPS)						
	- Basic & Diluted EPS	2.43	13.92	3.03	0.42	10.20	3.01

Notes: 1) The above Financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 27, 2025. The statutory auditors of the Company have reviewed the financial results for the quarter and year ended 31st March, 2025 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and have issued their Audit reports with unmodified opinion on the audited Consolidated and Standalone Financial Results. 2) The full format of above extract of Financial Results, together with the Report of the Statutory Auditors are available on website of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and also under "Investor Relations" link of Company's website www.orientalaromatics.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.

Place : Mumbai
Date : 27/05/2025

For Oriental Aromatics Ltd.
Sd/-
Kiranpreet Gill
Company Secretary & Compliance Officer

DCM LIMITED

Regd. Office: 2050-2052, 2nd Floor, Plaza-II, Central Square, 20, Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi - 110006
E-mail: investors@dcml.in Phone: 011-41539170 CIN: L74899DL1839PLC000004

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2025

(IN TERMS OF REGULATION 47 (1) (B) OF THE SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATION, 2015, AS AMENDED)

(₹ In lakh)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		For the quarter ended		For the year ended		For the quarter ended		For the year ended	
		March 31, 2025 Audited	December 31, 2024 Unaudited	March 31, 2024 Audited	March 31, 2025 Audited	March 31, 2025 Audited	December 31, 2024 Unaudited	March 31, 2024 Audited	March 31, 2025 Audited
1	Total income from operations	-	27	25	27	358	1,663	1,734	1,647
2	Net Profit/(Loss) for the period (before tax)	403	203	554	152	(68)	170	2,122	716
3	Net Profit/(Loss) for the period after tax	403	203	554	152	(68)	94	2,056	656
4	Total Comprehensive Income/(Expense) for the period (Comprising Profit/(Loss) for the period after tax and Other Comprehensive Income/(Expense))	381	218	564	174	(10)	73	2,071	669
5	Equity Share Capital	1,868	1,868	1,868	1,868	1,868	1,868	1,868	1,868
6	Other equity	-	-	-	(915)	(1,088)	-	-	2,424
7	Earnings/ (loss) per equity share (EPS) of Rs. 10 each (not annualised) Basic and diluted	2.16	1.08	2.97	0.81	(0.36)	0.50	11.00	3.51

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting(s) held on May 27, 2025. The Audited Report of the Statutory Auditors has been filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited.
- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges (i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The details in prescribed format of the results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website viz. www.dcm.in.
- The detailed Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2025 can be accessed through the below QR code:

Place: Delhi
Date: May 27, 2025

For and on behalf of the Board
For DCM Limited
Sd/-
Jitendra Tuli
Chairman
2930

PUBLIC NOTICE

Notice regarding the lost certificate(s) of **Larsen & Toubro Ltd.** Regd Office: L & T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra, 400001

Notice is hereby given that the Certificate(s) for the undermentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and I the applicant have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Share holder	No of Shares	Distinctive Nos.		Certificate Nos. From To
			From	To	
03841791	SALUNKHE MANIKRAO MADHAVRAO	15	583259	583273	12750
		15	140402053	140402067	194344
		30	574502479	574502508	322532
		45	1396453774	1396453818	1360675

Place : Mumbai
Date : 28.05.2025

SALUNKHE MANIKRAO MADHAVRAO
(Name of applicant)

Clean Max Enviro Energy Solutions Private Limited

CIN: U93090MH2010PTC208425

Registered and Head Office Address: 4th Floor, The International, 16 Maharashtra Karye Road, New Marine Lines Cross Road No.1, Churchgate, Mumbai 400 020
Telephone: +91 22 6252 0000 Email id: info@cleanmax.com | Website: www.cleanmax.com

Extract of unaudited/audited standalone financial results for the quarter and year ended 31st March, 2025

(In Rs. Million)

S No.	PARTICULARS	Quarter ended 31st March, 2025 (Unaudited)	Corresponding quarter for the previous year ended 31st March, 2024 (Unaudited)	Previous year ended 31st March, 2024 (Audited)
1	Total Income from Operations	10,966.27	10,606.22	22,361.36
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional Items)	1,376.62	2,185.35	3,999.06
3	Net Profit for the period before tax (after Exceptional Items)	1,376.62	2,185.35	3,891.40
4	Net Profit for the period after tax (after Exceptional Items)	1,137.30	1,614.08	2,824.10
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,136.35	1,614.98	2,824.50
6	Paid up Equity Share Capital	50.72	43.99	43.99
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,961.97	1,548.35	1,548.35
8	Securities Premium Account	28,982.97	23,189.71	23,189.71
9	Net worth	33,988.55	24,775.17	24,775.17
10	Outstanding Debt	15,385.72	11,687.93	11,687.93
11	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil
12	Debt Equity Ratio (in times)	0.45	0.47	0.47
13	Earnings Per Share (of Rs. 10/-each)			
	1. Basic (In Rs.):	228.99	358.66	638.66
	2. Diluted (In Rs.):	221.09	376.55	598.71
14	Capital Redemption Reserve	N.A.	N.A.	N.A.
15	Debt Service Coverage Ratio (in times)	599.00	599.00	599.00
16	Debt Service Coverage Ratio (in times)	1.18	6.85	2.96
17	Interest Service Coverage Ratio (in times)	6.40	9.07	4.60

Notes:

- The above is an extract of the standalone financial results for the quarter and year ended 31st March, 2025. The full format of the standalone financial results have been filed with the stock exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended and is available on the website of the Company and BSE Limited <https://www.cleanmax.com/financials.php> and www.bseindia.com respectively.
- For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the URL (www.bseindia.com)

Extract of audited consolidated financial results for the year ended 31st March, 2025

(In Rs. Million)

S No.	PARTICULARS	Year ended 31st March, 2025 (Audited)	Year ended 31st March, 2024 (Audited)
1	Total Income from Operations for the year	16,103.42	14,253.09
2	Net Profit for the year (before Tax and Exceptional Items)	521.95	156.57
3	Net Profit for the year before tax (after Exceptional Items)	521.95	46.91
4	Net Profit for the year after tax (after Exceptional Items)	194.29	(376.43)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income(after tax))	219.00	(378.41)
6	Paid up Equity Share Capital	50.72	43.99
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(3,398.89)	(4,899.02)
8	Securities Premium Account	28,982.97	23,189.71
9	Net worth	25,454.39	18,179.62
10	Outstanding Debt	79,736.98	55,145.64
11	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil
12	Debt Equity Ratio (in times)	3.11	3.01
13	Earnings Per Share (of Rs. 10/-each)		
	1. Basic (In Rs.):	57.58	(160.32)
	2. Diluted (In Rs.):	55.75	(160.32)
14	Capital Redemption Reserve	N.A.	N.A.
15	Debt Service Coverage Ratio (in times)	599.00	599.00
16	Debt Service Coverage Ratio (in times)	1.04	0.97
17	Interest Service Coverage Ratio (in times)	1.68	1.65

Notes:

- The above is an extract of the consolidated financial results for the year ended 31st March, 2025. The full format of the consolidated financial results have been filed with the stock exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended and is available on the website of the Company and BSE Limited <https://www.cleanmax.com/financials.php> and www.bseindia.com respectively.
- For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the URL (www.bseindia.com)

For and on behalf of the Board of Directors of Clean Max Enviro Energy Solutions Private Limited

Sd/-
Kuldeep Jain
Managing Director
DIN: 02683041

Place: Mumbai
Date : 27th May, 2025

SHIVAGRICO IMPLEMENTS LIMITED

CIN: L28910MH1979PLC021212

Regd. Office: A-1, Gr. Floor, Adinath Apartment 281, Tardoo Road, Mumbai 400007
Tel: +91 22 23893022/23 Email: shivimpl@shivagrigo.com Website: www.shivagrigo.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER \ YEAR ENDED 31ST MARCH, 2025

(In terms of Regulations 47 (1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.)

(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended as on 31-03-2025	Quarter Ended as on 31-03-2024	Year Ended as on 31-03-2025	Year Ended as on 31-03-2024
Total Income from operations (Net)	1,244.46	1,177.01	4,350.40	4,360.29
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	19.46	5.42	38.97	16.20
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Extraordinary Items) / or Extraordinary Items	19.46	5.42	38.97	16.20
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	23.00	(1.44)	37.76	7.05
Total Comprehensive Income for the period (comprising Net Profit/(Loss) for the period after tax and other comprehensive income (after Tax)	31.93	2.16	46.69	10.65
Equity Share Capital	501.36	501.36	501.36	501.36
Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	285.74	239.03
Earning Per Share of Rs. 10/- each (before extra ordinary items) Basic & Diluted	0.46	(0.03)	0.75	0.14
Earning Per Share of Rs. 10/- each (after extra ordinary items) basic & Diluted	0.46	(0.03)	0.75	0.14

The above is an extract of the detailed format of quarterly/year Results for the period ended on 31st March, 2025 filed with the stock exchange (BSE Limited) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial results are available in the " Investors" section of the company's website (www.shivagrigo.com) and on the stock exchange (www.bseindia.com)

Sd/-
For Shivagrigo Implements Ltd
Vimalchand Jain
Managing Director & Chairman
DIN 00194574

Place :- Falna
Date :- 27-05-2025

ALPINE HOUSING DEVELOPMENT CORPORATION LIMITED

CIN : L85110KA1992PLC013174

Regd off: 302, Alpine Arch, No. 10, Langford Road, Bangalore 560 027, Karnataka, INDIA
WWW.alpinehousing.com, e-mail: contact@alpinehousing.com Fax:91-80-22128357, Tel:+91-80-40473500

Extract of the audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2025

(In Lakhs except EPS)

Particulars	Quarter ended		Year Ended	
	31.03.2025 audited	31.12.2024 Unaudited	31.03.2025 audited	31.03.2024 audited
Total Income from Operation(Net)	1544.20	2223.37	1539.29	5919.47
Net profit for the period(before Exceptional and Extraordinary Items and tax)	298.57	208.84	142.11	626.70
Net profit for the period before Tax (after exceptional and extraordinary items)	290.68	208.82	140.12	618.68
Net profit for the period after tax (after Exceptional and extraordinary items)	233.77	171.24	119.69	506.29
Total comprehensive income for the period (comprising profit for the period(after tax) and other comprehensive income (after tax)	233.77	171.24	119.69	506.29
Equity Share Capital	1732.1898	1732.1898	1732.1898	1732.1898
Earnings per share(Rs.10/- each)				
a) Basic	1.35	0.99	0.69	2.92
b) Diluted	1.35	0.99	0.69	2.92

NOTES

The above is an extract of the detailed format of audited Financial results for the quarter and year ended 31 March 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the audited Financial Results for the quarter and year ended 31 March 2025 are available on the Company's website www.alpinehousing.com and the Stock exchange website www.bseindia.com

2. The results have been prepared in accordance with IND AS prescribed under section 133 of the Companies Act 2013

For and on behalf of the Board of Directors
Alpine Housing Development Corporation limited

Place : Bangalore
Date : 27 May 2025

Sd/-
Chairman and Managing Director
DIN 01664782

POST OFFER ADVERTISEMENT TO THE EQUITY SHAREHOLDERS UNDER REGULATION 18 (12) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

PROZONE REALTY LIMITED

Registered Office: Unit-A, 2nd Floor, South Tower, Hotel Sahara Star, Opposite Domestic Airport, Vile Parle (East), Mumbai 400099 Maharashtra, India
Contact Number: +91 2268239000/9001; Email Address: investorservice@prozonerealty.com; Website: www.prozonerealty.com

Open Offer For Acquisition of up to 3,96,76,750 (Three Crore Ninety-Six Lakh Seventy-Six Thousand Seven Hundred Fifty Only) fully paid-up equity shares of face value of ₹ 2.00/- each (Rupees two) (the "Equity Shares"), representing 26% of the equity and voting share capital (as defined below) of Prozone Realty Limited ("PRL" or "Target Company" or "TC"), at an offer price of ₹ 25/- per share (Rupees Twenty-Five only) ("offer price"), payable in cash, pursuant to and in compliance with the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto "SEBI (SAST) regulations" ("open offer" or "offer").

This Post Offer Advertisement is being issued by Gretex Corporate Services Limited "Manager to the Offer", on behalf of M/s. Apax Trust (represented by its trustee - Mr. Nikhil Chaturvedi) "Acquirer" along with Mr. Nikhil Chaturvedi "Persons acting in concert", in connection with the offer made by the Acquirer along with the PAC, in compliance with Regulation 18 (12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011. The Detailed Public Statement with respect to the aforementioned offer was made on January 07, 2025, in the Financial Express (English daily) (All Editions), Jansatta (Hindi Daily) (All Editions), and Mumbai Lakshadweep (Marathi Daily) (Mumbai Edition) ("Newspapers").

1	Name of the Target Company	Prozone Realty Limited	
2	Name of the Acquirer and PAC	M/s. Apax Trust (represented by its trustee - Mr. Nikhil Chaturvedi ("Acquirer") and Mr. Nikhil Chaturvedi ("PAC")	
3	Name of the Manager to the Offer	Gretex Corporate Services Limited	
4	Name of the Registrar to the Offer	MUFG Intime India Private Limited	
5 Offer Details			
(a)	Date of Opening of the Offer	Thursday, May 08, 2025	
(b)	Date of Closure of the Offer	Thursday, May 22, 2025	
6	Date of Payment of Consideration	Monday, May 26, 2025	
7 Details of Acquisition			
Sl. No.	Particulars	Proposed in the Offer Document	Actual
7.1	Offer Price	₹ 25 per share per Fully paid up equity share	₹ 25 per share per Fully paid-up equity share
7.2	Aggregate		

